

23rd April, 2025

The Secretary
BSE Ltd.
Corporate Relationship Dept.,
14<sup>th</sup> floor, P. J. Tower,
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001
Stock Code – 500331

The Secretary
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E),
Mumbai - 400 051
Stock Code - PIDILITIND

Dear Sir,

Sub: Newspaper advertisement for Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

\_\_\_\_\_

Please find enclosed the copies of the newspaper advertisement published on 23<sup>rd</sup> April, 2025 in Business Standard (all editions) in English and Sakal (Mumbai Edition) in Marathi in respect of captioned subject.

Kindly take the same on your records.

Thanking You,

Yours faithfully,

For Pidilite Industries Limited

Manisha Shetty
Company Secretary

Encl. as above

Regd. Office Regent Chambers, 7th Floor Jamnalal Bajaj Marg 208 Nariman Point Mumbai 400 021 **Pidilite Industries Limited** 

Corporate Office

Ramkrishna Mandir Road Andheri - E, Mumbai 400059, India

> T+91 22 2835 7000 2835 7952 / 2835 7365 F+91 22 2830 4482 www.pidilite.com CIN:L24100MH1969PLC014336



India imports nearly 90% of its crude oil, half of its natural gas, and over 60% of LPG. Can the oilfields amendment Bill allay concerns and attract international drillers?

T's hard to say where India's Achilles heel lies in its \$25 billion by sales oil & gas upstream business (an approximate calculation of the value of oil & gas produced annually). Is it in middling geology. I cake of policy consistency, or New Delhi's humongous financial demands? Perthaps, it's a bit of each. Whatever the reason, the outcomes have hurt India's energy security, especially when fuel is key to powering the country's Sib trillion economy ambitions. The challenge before the government now is to arrest India's declining oil and gas production, discover new deposits, and provide conugh locally produced fuels for its refineries, city gas distributors, and industries. Currently, India imports nearly 90 per cent of its crude oil, half of its natural gas, and over 60 per cent of its liquefied petroleum gas, or LPG, requirements. India's latest drilling round, under the One Acreage Licensing Policy

India's latest drilling round, under India's latest drilling round, under the Open Acreage Licensing Policy (OALP), saw interest only from British (OALP), saw interest only from British oil and gas major PB for the GS-OSIFP-2022/2 block in the Saurashtra Basin, off Gujarat, in partnership with Reliance Industries and state-run explorer ONG, OALP is the Modi government's policy innovation to enable explorers to select their own areas rather than bid for blocks offered by the ownerment.


areas rather than bid for blocks offered by the government. OALP's ninth drilling round should have attracted the likes of Exxon Mobil, shell and Chevron, given that the government threw open nogo areas to explorers and offered liberal revenue-sharing policies, such as for felting its revenue share from disconstraint in bid-style area.

as forfeiting its revenue share from discoveries in high-risk areas. However, the response to the 28 areas on offer was similar to the kind witnessed in previous rounds; ONGC, Oil India, and resources major Vedanta won most areas. ONGC and Oil India agaged 20 tracts in OALP-9 and Vedanta won seven (hesides the one bagged by BP with Reliance Industries and ONGC).

Industries and ONGC).
ONGC, too, wasn't quite successful in getting foreign majors to bid to revive production from Mumbai High, once India's most prized oil-producing asset, BP was the only bidder, while Shell participated in a pre-bid round, a senior ONGC official said.
Roadshows for OALP's 10th wared.

pre-bid round, a senior ONGC
official said.
Roadshows for OALP's 10th round,
offering 25 blocks, at Ceraweek in
Houston, Texas, last month saw little
interest from overseas drillers,
according to two officials present at
the annual energy conference.
However, government officials said
that the 10th round will bring in
foreign drillers because of new
regulations. The government has
awarded 144 blocks under the first
eight OALP bidding rounds, resulting
in \$1.4 billion in exploration spending
and 10 discoveries, according to the
oli ministry.
But India's oil and gas output
continues to flow from old fields—
most of which have been awarded to
ONGC and Oil India under a
nomination process—and the KG-D6
block, awarded under the New
Exploration Licensing Bolicy (NELP)

block, awarded under the New Exploration Licensing Policy (NELP) drilling rounds, a precursor to OLAP. Oil production declined by around 2 per cent to 576,000 barrels per day (bpd) in fiscal 2024-25 (FY25) from a year earlier, and natural gas output



Note: in '000 barrels per day oil: in million cubic metres a

dependency %

declined marginally to 99 million cubic metres of gas a day during the period.

### Deep concerns

Deep concerns

Foreign drillers have been concerned over how New Delhi has treated drillers like ONGC and Cairn, India's biggest oil producers, by laying claim to seven out of every 10 dollars earned, industry officials said. Stability of leases, new tax levies and unreasonable tax demands have been other areas of concern, industry officials said. Cairn, a unit of Vedanta, declined to comment for this article. An amended Oil Fields (Regulation and Development) Act, 1948 hopes to

An amended oil Fields (Regulation and Development) Act, 1948 hopes to right all the wrongs, a top government official told Bustness Standard.

Explaining the lack of interest from foreign drillers, the official said, India's prospectivity was "not good" compared to, say, Guyana, Senegal, Mozambique or Mauritania. Second, gas deposits lie in the country experience of the programment of the p

Mozambique or Mauritania. Second, gas deposits lie in the country's eastern offshore, making it "very expensive" to bring it to the mainland. Third, the old Oilfields Act was "terrible". All in all, it wasn't the right recipe to attract investments, he said, the government saw upstream reforms as the only solution to arrest declining oil production because the geology of India cannot be changed. Since March, oil minister Hardeep Singh Puri has been aggressively pitching the oilfields amendment Bill—drafted in consultation with global oil majors—as the most liberal exploration and fiscal regime ever offered.

The government may even consider exports at some point because it may be cheaper to ship the gas from India's eastern offshore to Indonesia than bringit up to the north of the country, the official added.

Areas barred for security reasons have also been thrown open.
Some of the no-go areas have interested international drillers, the official said, but stability of leases bothered them. The amendments address the issue by allowing drilling over the economic life of the field, subject to periodic reviews. That, he said, assuages concerns of drillers who have long complained of a short lease period during contract renewals. For instance, Cairn's Mangala area in the deserts of Rajasthan secured a loyear drilling of extension until 2000.

An official from a local drillers and the deserts of Rajasthan secured a loyear drilling of the contraction of the contraction of the contraction of the contraction of the cairn's mangala area in the deserts of Rajasthan secured a loyear drilling of extension until 2000.

person on a deathbed. Field rejuvenation involves sophisticated technology with expenditures running into billions of dollars, and explorers need 15-20 years to recoup expenses. Countries like Malaysia and

dependency %

Norway boost incentives when the production starts declining, an industry official said. The amendments also fortify investors against taxes such as the Special Excise Duty, which the government imposed on crude oil production when oil prices surged after the Covici-19 pandemic. In case of any new levy, New Delhi must ensure that drillers are compensated, the official said. While the amended Act, once it comes into force, would be applicable only to contracts agreed with explorers from OALP-9, the government may, in the future, consider applying it retrospectively to the previous rounds, the official said. The amendments also attempt to address New Delhi Shistorical failures to accept arbitration decisions and its tendency to launch decades-long litigations in local courts.

### Lengthy litigations

The timing of OALP-10's launch, in early February, was bad, an industry official said. Barely a month had onicial said. Barely a month nau passed after the government announced the launch of India's largest acreage on offer after it sought compensation of \$2.8 billion from Reliance and BP in a contentious dispute involving a deep-water gas development in the Krishna Godavari basin.

asquate involving a userp-water gas development in the Krishna Godavaribasin. The case involved penalising Reliance-BP for extracting gas from ONGC's contiguous area off India's east coast. Reliance had won the international arbitration in 2018, and in May 2022, the Delhi High Court had roll cin list favour. However, the government approached court again, despite having agreed to abide by arbitration in the contract, and in February this year, a division bench of the Delhi High Court overturned the ruling, the industry official said. Reliance declined to comment. A government official declined to say if the Reliance-BP in the K6-D6 area, the last big discovery in India overtwo decades ago. New Delhi is threatening billions of dollars in gold practice and any government official said that gold plating, or the practice of inflating production costs, was a global practice and any government was bound to protect its interests. He declined to comment on the Reliance case.

Officials riom two leading foreign


interests. He declined to comment on the Reliance case. Officials from two leading foreign explorers told this correspondent on the sidelines of an industry event that they will not turn up to bid unless the contracts clearly mention that India

....

2025-26 2029-30 18.52

PRODUCTION FORECASTS

OILINDIA ■Crude oil (standalone) ■Natural gas ■Crude oil ■ Natural gas 19.99 **20.1** 2024-25 20.46 22.25 2025-26 2029-30 27.75 5 1 l oil in million to



07-05-2025

राशि, विस्तृत निविदा विज्ञप्ति

न पा.नि., रायगढ (छ.ग.

will not approach local courts against

will not approach local courts against arbitration decisions, and neither will tax policies change during the length of the contract.

There may yet be a solution to the vexed problem of how New Delhi deals with disputes. The amended Oilfields Bill not only allows arbitration, but also allows the government to negotiate individual contracts with drillers, barring recourse to local courts, satisfying the likes of Exxon or Chevron.

or Chevron.
A top official from the Directorate of General Hydrocarbons, the upstream regulator, told reporters at an industry event that India need not depend on foreign drillers, and that enough domestic bidders

were available. However, India's track record with domestic drillers for any notable discoveries is poor.

ONG C supervised a consistent decline from India's top areas in western offshore, and Vedanta was unable to plug a decline in the Barmerbasin, India's second-biggest toil production asset. Mumbai High production has declined by over 70 per cent to around 130,000 bpd in the last four decades, prompting ONG Cto seek BP's help to revive dying areas. Vedanta's Barmer area has also seen a steep decline in oil output.

It seems India's road to energy security may still have to pass through the doors of ExxonMobil, BP, Shell, Chevron and TotalEnergies.

॥ ई-प्रोक्योरमेट निविदा आमत्रण सूचना ॥

पालिक निगम, रायगढ़ द्वारा निम्नलिखित कार्य हेतु ऑनलाईन (Online) निवि

3
DEVELOPMENT OF EXISTING POND
AT BABADHAM PARK FOR MUSICAL
FLOATING DANCING FOUNTAIN
MISTALLATION FOR MUSICAL FLOATING
DANCING FOUNTAIN AND LASER LIGHT
SHOW EQUIPMENT (3rd Call)
नगर पालिका निगम, रायगड़ विलीव गर्य 2025
— 26 में प्रायगढ़ शियाम के लिए यदाई सामग्री
प्रयाय काले हेत्। (विलीव निविद्या)

निर्माण कार्यों की निविदा की सामान्य शर्ते, धरोहर

### कार्यालय नगर पालिक निगम, रायगढ़ (छत्तीसगढ़) Dr.Reddy's

### NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

	No.	Shareholder	No(s).	Shares	Distilictive Nos.
۰.					From - To
	S01448*	Shantilal Soperiwela Hetal H Jatania	8988	200	55090665-55090864
ī	A01255*	Asha Bakthavatsalam	14365	128	75308577-75308704
			24468	128	94008760-94008887
	J00031*	Jayaram Shetty	675	86	49857149-49857214
		Preetha J Shetty	24549	- 66	94037026-94037091
	C00031**	Chamaak Umarshi Nandu	1302 - 1303	100	609951-610050
			19664 - 19665	75	1477426-1477500
ī	U00032**	Umarshi Doongarshi Nandu	9700 - 9701	100	029851-1029950
		Champak Umarshi Nandu	19662 - 19663	75	1477351-1477425
	N00198**	Neeta Rajnikant Nandu	5508	50	820251-820300
		Rajnikant Umarshi Nandu	19659	40	1477236-1477275
	R00208**	Rajnikant Umarshi Nandu	6912-6913	100	890451-890550
		Neeta Rajnikant Nandu	19660 - 19661	75	1477276-1477350
	P00419**	Pankaj Devshibhai Shah	14318 - 14321	200	1260751-1260950
			45860 - 45863	162	3016769-3016930
			79714 - 79723	487	5770832-5771318
			158954 - 158977	1948	16712857-16714804
	1	l	20771 - 20773	125	1523701-1523825

Shares of Rs.5/- face value \*\*Shares of Rs.10/- face value ne public is hereby cautioned against dealing in any manner with the ab prifficates. Any person(s) who has/have any claim in respect of the s

For Dr. Reddy's Laboratories K Randi Company Secretary, Compland and Hes

Dr. REDDY'S LABORATORIES LIMITED
Regd. Office: 8-2-337, Road No.3, Banjara Hills, Hyderabad - 500 034
CIN: L8519STG198H\_C004507, Tel: 91 40 4900 500; Fax: 91 40 4900 2999
email: shares@drreddys.com; website:www.dreddys.com

विदा दस्तावेज व अन्य जानका डाउनलोड की जा सकती है।

### PIDILITE INDUSTRIES LIMITED

कारी ई—प्रोक्योरमेन्ट वेब पोर्टल http

Regd. Office: Regent Chambers, 7th floor, Jannalal Bajaj Marg, 208, Nariman Point, Mumbai 400 021 Tel: 91 22 2835 7000 • Email: investor relations@pidilite.co.in Website: <a href="mailto:www.pidilite.com">www.pidilite.com</a> • CIN: L24100MH1969PLC014336 NOTICE

NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Investor
Education and Protection Fund (IEPF) Authority

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section
124 of the Companies Act, 2013 (the Act) read with the Investor
Education and Protection Fund Authority (Accounting, Audit,
Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended, the
Equity Shares of the Company (in respect of which the dividend
declared during the financial year 2017-18 has remained
unclaimed or unpaid for a period of seven consecutive years
or more) are required to be transferred by the Company to the
demat account of the IEPF Authority.

The Company has sent individual notices to the registered

demat account of the IEPF Authority.

The Company has sent individual notices to the registered addresses of the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the IEPF Authority advising them to claim their unclaimed dividends. The Company has uploaded details of such shareholders on its website <a href="https://www.pidilite.com">www.pidilite.com</a>. The concerned shareholders are requested to refer to the said website to verify the details of unclaimed dividends and the shares which are liable to be transferred to the IEPF Authority. Shareholders are requested to claim the dividend declared during the financial year 2017-18 and onwards before the same is transferred to the IEPF.

The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF Authority, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in Demat Form, to the extent of shares liable to be transferred, shall be debited from the shareholders account.

In case the concerned shareholders do not claim their unclaimed dividends by 30<sup>th</sup> August, 2025, the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IEPF Authority without any further notice to the shareholders and no liability shall lie against the Company in respect of the shares so transferred.

The shareholders may note that once the shares, including al benefits accruing on such shares, if any, are transferred to IEPF Authority, the same can be claimed only from the IEPF Authority by making a separate application to the IEPF Authority in Form IEPF-3 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website i.e. <a href="https://www.iepf.gov.in">www.iepf.gov.in</a>.

available at IEPF website ie. <a href="www.lepf.gov.in">www.lepf.gov.in</a>.

For any queries in respect of the above matter, shareholders may contact Mis MUFG Initime India Pvt. Ltd., (formerly known as Link Initime India Pvt. Ltd.), the Registrar & Transfer Agents of the Company at C-101, 1 \*\* Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083; E-mail: <a href="www.ssq-unitime.gov/ssq

For PIDILITE INDUSTRIES LIMITED

Manisha Shetty Company Secretary



INDO-MIM Limited by known as INDO-MIM Private #45(P), KIADB Industrial Area, Hosk CIN: U28110KA1996PLC137-491-180-22048800/ Email: santosh

Phone: +91-0 NOTICE OF 1ST (2025-2026) EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

NOTICE OF 15T LOV3-50/20E EXTEA-ORDINARY CENTEAL NET on heavy given that the Extra derivative results where (FSGMP) is 1,000-50 at 000-004 MILLING at 100-104 at 100-004 (No. 100-004 MILLING). By 0,000-004 MILLING at 100-004 (No. 100-004 MILLING) at 100-004 (No. 10

mole eventry grows and U. P. No. 4884, has been ag-mole eventry grows and volting during ESM in fair and transp, provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Com, Rules, 2014 as amended, members are provided with the rough eventry services provided by the NUFG on all resolution grights of the members shall be in proportion to the equity a here capital of the Company as on Fresh Market Person. nistration, . ronically through The voting i

with when reflection to register e-mail address for obtaining Notice or ex-on-environmental address for obtaining Notice or ex-on-environmental registers for the property of the property of

For INDO-MIM Limite Sd/-Santosh Dash (Company Secretary

••••

00

# व्यापारातील संदर्भ-अटी निश्चित देशात संसदच सर्वोच्च : धनकड

## अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांची जयपूर येथे घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, ता. २२ : भारत

संदर्भ-अटी निश्चित झाल्याची घोषणा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी

व्हान्स यांनी आज जयपूर येथे केली भारत-अमेरिका व्यापार करारअध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांचे साकारण्यात महत्त्वाचे ठरणार आहे. अमेरिकेसोबत भारताचीही भरभराट व्हावी, असे टम्प

### 😝 परस्परांचे हित हवे

उद्योजकांशी बोलताना व्हान्स म्हणाले,''भारत आणि अमेरिकेपाशी एकमेकांना देण्यासारखे बरेच काही आहे. भारताकडे आम्ही मित्र म्हणन पाहतो. त्यामळे हे संबंध मजबूत करण्यासाठी तुमचे भागीदार म्हणून आम्ही तुमच्याकडे आत आहोत. अमेरिकेने जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक लष्करी कवायती भारतासोबत केल्या आहेत. भविष्यात उभय देशांना हव्या असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार आम्हाला मिळून करायचा आहे. ट्रम्प प्रशासनाला परस्पर राष्ट्रहिताच्या आधारावर व्यापार भागीदार हवे आहेत."

यांना वारत असल्याचे व्हान्स प्रहणाले व्यापार वाटाघाटीच्या संदर्भ व अटींवर शिक्कामोर्तंब झाल्यामुळे अंतिम कराराचा रोडमॅप निश्चित होणार आहे. जे. डी. व्हान्स हे आपल्या कुटुंबीयांसह चार दिवसांच्या भारत

जयपूरला जात आमेरच्या किल्ल्याला भेट दिली. यानंतर राजस्थान इंटरनॅशनल सेंटर येथे उद्योजकांशी व्हान्स अमेरिकेदरम्यानचाद्विपक्षीय व्यापार चालु दशकाअखेर दुपटीहूनहीअधिक म्हणजे ५०० अन्ज डॉलरवर न्यायचा आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत या मुद्यांवर उत्तम प्रगती साधली गेली असून अमेरिका आणि भारताने ञ्यापार करारासाठी संदर्भ अटी निश्चित केल्या आहेत.' भारताला ऊर्जा तसेच एफ-३५ लढाऊ विमाने विकण्याचा प्रस्ताव व्हान्स यांनी मोदींबरोबरील चर्चेवेळी मांडला. 'मोदी-ट्रम्प यांचे संयुक्त प्रयत्न एकविसाव्या शतकालामानवी इतिहासातील सर्वोत्तम शतक बनव् शकतात. पण झाले नाही झाले तर २१

वे शतक अतिशय काळेकड ठरेल.

त्यांचा आम्ही आदर करतो. त्यांच्या लोकप्रियतेचा आपल्याला हेवा वाटतो. तसे मी मोदींना बोलूनही दाखवले आहे," असे व्हान्स म्हणाले. यंदाच्या क्वाड शिखर आहे, हे समर्पकच आहे. ऑम्हाला मुक्त, खुले, शांततामय आणि भरभराटीचे हिंद-प्रशांतक्षेत्र हवे आहे, असे व्हान्स म्हणाले.

भोदींची केली स्तुती व्हान्स यांनी पंतप्रधान मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ''मोदी यांच्यासोबत वाटाघाटी करणे अतिशय अवघड असते. त्यामुळेच

### जनतेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही

धनकड म्हणाले, भारताच्या जनतेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. १९७७ मध्ये

आणीबाणी लादणाऱ्या पंतप्रधानालाही जनतेने जबाबदार धरले होते. यातन हे



राज्यघटनेनुसार संसदेपेक्षा कोणत्याही

नवी दिल्ली

संस्थेला सर्वोच्य अधिकार नाहीत,

अशा स्पष्ट शब्दात उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी, देशात संसदच सर्वोच्च असल्याचा पुनरुच्चार आज केला. 'घटनात्मक संस्था केवळ शोभेच्या नाहीत. लोकशाहीत प्रत्येक नागरिक सर्वोच्च आहे. राज्यघटना लोकांसाठी आहे आणि लोकनियुक्त प्रतिनिधी हे घटनेचे संरक्षक आहेत प्रतिपादन उपराष्ट्रपर्तीनी केले.

राज्यघटनेच्या ७५ वर्षपूर्ती महोत्सवानिमित्त कार्यक्रमात बोलताना धनकड यांनी हे

स्पष्ट असले पाहिजे की राज्यघटना जनतेसाठी आहे आणि तिच्या संरक्षणाची जबाबदारी लोकनियुक्त प्रतिनिधींवर आहे. हे प्रतिनिधीच राज्यघटनेचा आशय ठरवतात. याकडेही उपराष्ट्रपतींनी लक्ष वेधले

> उपराष्ट्रपती धनकड यांनी सांगितले, की राज्यघटनेबद्दल कोणाही संशय बाळगू नये. राज्यघटना सांगितले कशी असावी हे तरविण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींचा आहे उपराष्ट्रपतींनी स्पष्ट शब्दांत नाकारले म्हणाले

लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. भूतना अस्ति। भटनात्मक पदे ही केवळ औपचारिक किंवा शोभेच्या वस्तू प्रमाणे अस् शकतात, असा काही जणांनी

अलिकडेच विचार मांडलेला पाहून आश्चर्य वाटते. हे विचार अत्यंत जारवर्ष पाटा. ह विचार जार्या चुकीचे आणि नागरिक असो की घटनात्मक पदाधिकारी असो, त्यांच्या भूमिकेचा अपमानकारक अर्थ लावणारे आहेत. माझ्या मते नागरिकच सर्वोच्च आहे, कारण देश आणि लोकशाही ही नागरिकांनीच निर्माण केली आहे.'' राज्यघटनेत संसदेपेक्षा सर्वोच्च काही नाही आणि तशों कल्पनाही नाही, संसदच सर्वोच्च आहे. प्रत्येक नागरिकाइतकीच संसद सर्वोच्च आहे. असे प्रतिपादनहीं -.... जलक नागारकाइतकाच संसद सर्वोच्च आहे. असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले,

## पहलगामजवळ पर्यटकांवर अतिरेकी हल्ला

्रिपान १ वरून मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास काही सशस्त्र दहशतवादी लष्कराच्या गणवेषात येथे आले आणि खाद्यपदार्थांची दुकाने असलेल्या ठिकाणी गोळीबार सुरू केला. पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारून हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. येथील मोकळा भाग पर्यटकांसाठी राखून ठेवण्यात आला असून तिथे त्यांना घोड्यावरून फिरविले जाते. दहशतवाद्यांनी या ठिकाणीही गोळीबार केला. यानंतर दहशतवादी शेजारील डोंगराळ भागात पळून गेले. या हल्ल्यात एका महिलेसह २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. 'टीआरएफ'ने

**शबदारी** लप्कर-ए-तोएबा

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेचा भाग असलेल्या 'दि रेजिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ) या गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस तसेच निमलप्करी दलांच्या तुकड्यांनी घटनास्थळी पोहोचून पर्यटकांना मदत करायला सुरूवात केली. केंद्रशासित प्रदेश बनलेल्या जम्म्-काश्मीरमध्ये दहशतवादी ना-रूपारचारचव्य दहरातवादा संघटनांना लगाम लावल्याचे आणि राज्यात शांतता असल्याचे केंद्र सरकारकडून सातत्याने सांगितले जात असताना पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याने संतापाची लाट उसळली आहे. राजकीय पक्षांसह विविधस्तरातून या हल्ल्याचा निषेध

(आयबी) प्रमुखही गृहमंत्र्यांसोबत काश्मीरला रवाना झाले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक उद्या (ता २३) पहलगामला जाणार राज्याचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दहशतवाद्यांचे हे कृत्य भ्याड असल्याचे सांगत या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स हे भारत भेटीवर यंत्रणा सावध झाल्या आहेत. पुरुवामा येथे फेब्रुवारी-२०१९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा हल्ला मानला जातो. त्या हल्ल्यामध्ये केंद्रीय राखींव पोलिस

Superintendent of Police, Criminal Investigation Departme Jharkhand, Ranchi.

OFFICE OF THE D.G. CID JHARKHAND

CRIMINAL INVESTIGATION DEPARTMENT

JHARKHAND (RANCHI)

For effective operation, the Cyber Crime Police Station (Criminal Investigation Department) Jharkhand, Ranchi is in requirement of Technical Officer, whose appointment shall initially be on Contractual Basis for three (03) Years only. Interested and eligible candidates can download the Application Format and find the eligibility criteria by visiting the website of the Jharkhand Police (www.jhpolice. gov.in) Duly filled copy of the application form can be send either through speed post addressing - Superintendent of Police, Criminal Investigation Department, Raja Rani Kothi, Doranda, Ranchi - 384002, Jharkhandor via e-mail at control-cid@jhpolice. gov.in. Date of Interview shall be notified later.

Note: The previously issued advertisement (No. PR 313524 Police (23-24)D, dated 15.12.2023) stands cancelled. All candidates who had applied under the said advertisement must submit a fresh application.

जम्म- काश्मीरमधील दहशतवादी हल्ला हा धक्कादायक जन्मू फालारनायण हरानायात हराग हा ययनायात्रका आणि आणि दुखदायी आहे. या अमानवीय कृत्याचा मी निषेध करते. निष्पाप नागरिकावरील हल्ले खपतून घेतले जाणार नाहीत. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दुखामध्ये मी सहभागी आहे. जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे द्वावेत

- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती



दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामुळे मी व्यथित झालो असून मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. हा भ्याद हल्ला करणाऱ्यांना भाम्ही मोदणार नाहीत य दहशतवादी हल्ल्यांच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

### KANSAI

### **NFROLAC**

सूपना
याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी कावादा २०१३ (हि अंकट) चे कलम २०१ च्या
बाबतीत, कन्साई नेरेलेक पेंद्रस लिमिटेड (कंपनी) है १ पण्डिल २०१५ प्याद्त नुद्ध होण्या आणि ३ मार्च २०८६ ती होण्या शामित ३० मार्च २०६५ स्थान १० १० ती वा बार्चात्र काला ३० मार्च २०८६ ती होण्या शामित ३० ती होण्या होणि ३० ती होणि इत्तर बार्चात्र काला अक्टाबर के ८०१७०८२३ पांचा मेणुलिया बात्रतित कावाचाणा इत्तर हाण्या तत्त्वतुर्व काली अस्त्यास आणि परिशिष्ट ५ चा माग । सह वाचावा कल्प १९६ इंगोली वाची मंत्रत्व हेण्यासाठी केंद्र सावस्त्रक ३३ वंड कर इतिका आहेत. कंपनीचा माण्यास्त्राची पोस्टक मार्चिका दिनांक १० मार्च २०१५ द्वारे शुक्रवार, १८ एप्रिक २०१५ भागधारकांनी पोस्टल मतपत्रिका दि रोजी या नियुक्तीस मंजुरी दिली आहे.

सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.nerolac.com</u> आणि स्टॉक एक्स्बेंजचे संकेतस्थ<sub>ळ</sub> म्हणनेच बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> येथे आणि नॅशनल स्टॉक एक्स्बेंड ऑफ इंडिया लिमिटेड <u>www.nseindia.com</u> वर सुद्धा उपलब्ध आहे.

कन्साई नेरोलॅक पेंटस लिमिटेडकरीता

### पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः रिजन्ट चेंबर्स, ७ वा मजला, लाल बजाज मार्ग, २०८, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१. दरम्बनी: +९१ २२ २८३५ ७०००

<u>नोटीस</u>

### गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीच्या इक्विटी शेअसीचे हस्तांतरण

प्राधिकरणाकड कम्पनाच्या झांटटी अअसी हरतातरण याद्वारे सूचना रंग्यात यंत आहे की कंपनी अधिनयम, २०३२ (अधिनयम) के कलम १४४ च्या तरपुर्वी तसेच मुंतवण्युक्तार शिवाम व संस्क्रण निधी आधिकरण (रुंखांवन), रुंखारपीकण, हरतांतरण आणि परतावा) नियम, २०१६ (नियम), युपारण करण्यात आव्याप्तमाणो, यांच्या अनुरोधनों, कंपनी हंबिट्टी बेडर्स, यांच्या संस्थात विताये कर २०१७-१८ दरस्यान लागांव घोषित करण्यात आला, यासाठी सलग सात व्यक्तिरात विवा यायोध्या अधिक आलावधीकरिता लागांवायर दावा करण्यात आलेला गाहि विवा लागांवा प्रदान कर्माणांव्या दिवास कर्माणांव्या अधिक गाहि विवा कार्यामांव इस्ता करणांव्या त्रीकर कर्माणांव्या अधिक गाहिक्स

वित्तीय वर्ष २०१७-१८ आणि त्यापढील कालावधीदरम्यान घोषित करण्यात आलेल लामांशावर, ते आयर्डपीएकमध्ये हस्तांतरीत करण्यात येण्यापूर्वी, दावा करण्यार्च भागधारकांना विनंती करण्यात येते.

गण्या-पाना । वाचा करण्यात वाच्या करण्यात उत्तर । सत्तर्वाक रवरुवत मागायन्त्रा करणारे आणि वांचे शेजलं हे आयहेंपीएक प्राधिकरणा हस्तांतरीत करण्यामाठी पात्र आहेत अशा संबंधित मागायन्त्राने (मागायका नांद घ्यांची की त्यांच्या नाचे नांच्यी करण्यात आर्केले मूळ चेकालं सोंदिर्गकेले हर स्वयंचित्रपार्थ पहें होईन आणि बार्टाटायीच्या नस्तवाली नी-नेनीगीएण मागायात यहंन होईन कांचित्रपाटायां मागायात येथ्यात्वा वालतीत, शे हर्लालंदीत करण्यात्वी पात्र असम्बाच्या मारोदेश्यंत, ते मागायकांच्या खात्य डेविंट करण्यात येलील.

संबंधित भागधारकांनी त्यांच्या दावा न केलेल्या लाभांशांवर ३० ऑगस्ट २०२५ परीत दावा न करूपाच्या बाबतीत, कंपनी ही नियमांचे पालन करूपे प्यानात देवून, गामधारकांना कोणतीही पुढील नोटीस न देता आवर्धनीएक प्राधिकरणाकडे शेअसं हस्तात्मरीत करेल आणि अशा हस्तात्मरीत करप्यात आल्या असंच्या संबंधात कंपनीविरोधात कोणताही दावा स्वीकारण्यात येणार नाही.

जन्मान्याधान कामानाष्ट्र वाला स्वाकारण्यात याणा साहि।
माम्याधानां ने इतात वेद हाकतात की एक्टा डीक्सं, आशा डीक्संबर जमा होणारसर्व फायद्यांसह, जर असेल तर, आवर्द्योणरु प्राप्तिकरणावन्छे हस्तांतरित केले जातात
यागार्टी आशा डीक्संतर राजानित होणारे सर्व काम समाहित, जर अस्वव्यास, नियमांतर्गित
वितिद्देत सर्प्यात आवर्ष्यीपर मार्टियकणावन्यामाने को आवर्द्यीपर्पर— मार्टियकणावन्येपरित प्राप्तिकरणावन्ये
स्वतंत्र अर्ज करून केवळ आवर्द्यीपर वेदसाइट्यर म्हणांचेप www.iepf.gov.in
वर सर्द्य

वरील विश्वयाच्या संबंधात कोणस्याही शंकांसाठी, मानधारक हे मेससे एमयूरफ इन्टाइम इंडिया प्रा. कि. (पूर्वीम लिंक इन्टाइम इंडिया प्रा. कि.), कंमानीच रेजिन्स व ट्रान्पाकर एक्टर, सी-90, पहिला मजता, २४७ पार्क, लाल बहुन मार्ग, विकोळी (पश्चिम) मुंबई-४०० ०.८३ यांच्याशी संपर्क साथू शंकतील; इंफी csg-unit@in.mpms.mufg.com वे किंवा कंपनीला investor relatione unit@in.mpms.mufg.com वेबसाइटः https://in.mpms.mufg.com कंपनीला investor.relations@pidilite.co.in येथे संपर्क साधू शकतील

पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड साठी

दिनांक : २२ एप्रिल. २०२५

## sanofi

सनोफी इंडिया लिमिटेड कमांक १९७-वी, एन अंड टी बिझनेस पार्क, माकी विहार रोड, पवर्ड, मुंबई - ४०० ०७२. • फैसर कमांक: २९१२७ २०३ २२३७ • केंगिर ऑक्टब कमांक: १७२२७००१९२ इंटर www.sandidatu.com • इंग्लैक: शुट्टअण्डिकाती.com

### ६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि रिमोट ई-मतदान माहिती

हश्या वार्षिक सर्वसाधार सभी प्रशास आणि सिमोर ई-मतदान माहिती क्षेत्रा कार्या कार्या कर कर के स्वार्ण कर सर्वसाधारण सभी सूचना आणि सिमोर ई-मतदान माहिती करने कार्या कार्या कार्या कर कर के साम कर के साम कार्या के स्वार्ण कर कर के साम कर के साम कर के साम कर कर के साम कर कर के साम कर कर के साम कर कर के साम कर कर के साम कर

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०९४ च्या नियम २० आणि सेवी सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०९५ च्या नियम ४४ ("सूचीबद्ध नियम") सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ नुसार, कंपनी सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर ई-मतदानाची

नुपायां अपने प्रशासकः कंपनी वार्षिकः वस्तिभाराण समेदरायान सिगोट ई-गतदान तसेच ई-मतदानची सुविधा प्रदान करण्यासाठी नंशनल सिक्युरिटीन डिपॉझिरटी निमिटेडच्या ("NSOL")सेवा नियुक्त केल्या आहेत. सदस्य त्यांचे लॉग इन क्रेडेनियस्स वापरून आणि कंपनीचे EVEN निवटून NSOL ई-मतदान वेबसाइट <u>www.evoting.nsdi.com</u> वर उपलब्ध असलेल्या लाईव्ह स्ट्रीमिंग लिंकदर VC/DAVM सुविधेदारे वार्षिकः सर्वसाधारण समेला

भारत भव स्वस्थान लाव बालान तपरानाकड घथात: श्रुपा संदार्थानों को प्रेमीना संद्रस्य निर्धासके आहेत आणि इसंधी नाये मुख्यस, ०८ से, २०२५ रोजी कामकाजाव्या वेळेच्या समातीपर्यंत ("कर ऑफ दे") कामधी मानक स्पृत्र दिसतात, त्या डिपॉडिस्टीस, स्व्योच प्रश्चास अध्या आणि सेंद्रल डिपॉडिस्टी सर्विकेस लिमिटेड ('CDSL') योजी सांदर कामयाच्या कपरीतिस्त्रास, एक्त त्यांनाव एजीएम देख्यान सिर्माट ई-मतदान तसेश ई-मतदानावी सुविधा मिल्ह शकेल. यो सिर्माट ई-मतदान कामावर्धी युक्तीन कामवायीत उपलब्ध असेल:

रिमोट ई-मतदानाची सुरुवात	सोमवार, १२ मे २०२५, (सकाळी ९:०० वाजल्यापासून IST)	
रिमोट ई-मतदानाची समाप्ती	बुधवार, १४ मे २०२५, (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत 🛐)	

) उपरोक्त कालावधी संपल्यानंतर एनएसडीएल रिमोट ई-मतदान मॉड्यूल बंद करेल. एकदा सदस्याने ठरावावर मतदान केले की, सदस्याल नंतर ते बदलण्याची परवानगी राहणार नाही.

वार्षिक सर्वसाधारण समेची सचना पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनलेला आणि कट-ऑफ तारखेला शंअर्स धारण करणारा कोणताही व्यक्ती NSDL मा <u>evoting@nsal.com</u> वर ईसेल विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड सिळवू शकतो ज्यामध्ये सदस्याचे नाव, फोलिओ क्रमांक/डीपी आयडी/क्लायंट आयडी आणि कंपनीचे नाव अशी माहिती दिली असेल.

) वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदान प्रणालीदारे मतदान करण्याची सविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल, रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान न केलेले सदस्य, VC / DAVM सविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण समेत उपस्थित राहतील

)ज्या सदस्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केने आहे ते देखील वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुरहा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करता येणार नाही. कंपनीत्या नंत्रावलका मुख्यमा हुन्द्रवामान्यव्यवस्थारम् समेदरायान रिमार्ट्रावना माणि ई-मतदानाची मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि परस्दर्शक व्यवस्थानी पार पाडण्यासाठी, श्री गौरव सैनार्टी (M.G. ३६२००, CP २४४६२), किंवा त्यांच्या अनुपरिवर्तीत, मेसर्स ५६०५ अंड असीसिप्ट्स, प्रवितर्रिय कंपनी सेक्टरीज वेथील माणीदार श्री सनी गोणिया (ACS ९६८०४, CP २९९६३) वांची छाननीकार स्टणून नियुक्ती केली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदानाच्या सूचना NSDL च्या <u>www.evoting.nsdl.com</u> या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

१ विक सर्वसाधारण सभेपवीं किंवा दरम्यान तांत्रिक मदतीची आवश्यकता असलेले सदस्य: काही प्रश्न असल्यास, सदस्य <sub>www.evoting.nsdi.com</sub> व्या डाउनलीड विभागत उपलब्ध असलेल्या वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि सदस्यांसाठी ई- मतदान वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा ०२२ - ४८८६ ७००० वर कॉल करू शकता किंवा एनएसडीएलच्या

ाध्यक्ष श्री अमित विशाल यांना evoting@nsdl.com वर विनंती पाठव शकता.

स अर्जुन ठव लान <sup>अर</sup>ि

### 'शरबत जिहाद'वरून रामदेवबाबा तोडघशी

नवी दिल्छी, ता. २२ : योगगुरू रामदेवबाबा यांना 'शरबत जिहाद'वरून केलेले वादप्रस्त विधान भोवले असून आज दिल्ली ---- न्यायालयाने त्यांना याच मुद्यावरून चांगलेच फटकारले आहे. या संबंधातील करणा उच्च न्यायालयाने त्यांना याच या संबंधातील वादग्रस्त व्हिडिओ हटविण्याचे आदेश देताना भविष्यात अशाप्रकारच्या कोणत्याही जाहिराती

वा समाजमाध्यमांवर पोस्ट करणार नाही अशी हमी देणारे प्रतिज्ञापत्र पाच विवसांत दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने रामदेव यांना दिले आहेत.पतंजलीच्या सरवताचा प्रचार करताना बाबा रामदेव यांनी ३ एपिल रोजी 'हमदर्द कंपनी'च्या 'रुह आफजा' सरबताच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशाचा वापर मदरसे आणि मशिदींच्या

उभारणीसाठी केला जातो, आरोप केला होता.

आज दिल्ली उच्च न्यायालयात 'हमदर्द'च्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी हे प्रकरण धार्मिक फूट पाडणारे असल्याचा आरोप केला. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १ मे रोजी होणार आहे



### पोस्टल मतपत्रिका सूचना आणि ई-मतदान माहिती

याडारे सूचना रोणात येते की, कंगनी कायदा २०१३ (हि अँबट) च्या हात लागू तस्तृती काही असत्यास आणि कलम १०८ सह वाचावा कलम ११० च्या तस्तृदीअंतर्गत (कोणस्याही वैधानिक सुधारणेच्या समावेशासह किंवा इनकोसंमध्ये वेद्योबद्धांसाठी री-इनअंबस्टेस्टसह) कंपनीच (सिन्समेंट औड अंडिमीमस्ट्रियन) रूप्स परश्य क्या नियम १० आणि १२ सह याचाया, सिव्युरिटज अँड एक्सचेंच बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑल्लिगेशन अँड हिस्सकोच रिवायसमेंट्स) नियमन २०१५ चे (सेवी लिस्टिंग रेप्युरेशन्म) नियमन ४४ आणि रिड इन्स्टिटसूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाड़ी वार्य सर्वापाण्या मांभवतिक सेक्रेटरीज स्टेडई २, प्रत्येकी सुधारीत आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोट अफेअसंडोर (MCA) विहित आवश्यकतेसस संदर्गितमध्ये, त्यांचे सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, इतर संबंधित परिपत्रकांसह वाचावा, MCA हारे (एमसीए परिपत्रके) जारी सर्वसाधारण परिपत्रक क. ९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ च्या समावेशासह रिमोट ई-मतदान प्रक्रियेहारे पोस्टल मतपत्रिकेहारे खालील विशेष ठरावावर कंपनी सभासदांची मंजरी घेऊ

	ar an ing			
	अ.क्र.	विशेष ठराव		
l		कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्रीमती सोनिया सिंग (DIN : 07108778) यांची नियुक्ती		

वर्गील परिपत्रकांच्या संवर्भासर कंपनांने पोस्टल मतपत्रिका सूचना इलेक्ट्रानिक स्वरूपामध्ये मंगळवार २२ एष्रिल २०२५ रोजी अशा सभासदांना पाठविल्या आहेत ज्यांची नावे शुक्रवार, १८ एष्रिल २०२५ रोजी (कट ऑफ डेट)MUFG इनटाईम इंडिया प्रायलेट लिम्टेट, कंपनीचे निवंधक आणि पाग हरतांतरण प्रतिनिधी (RTA) विधाजिदयी वांच्यान्वहन प्राप्त इंडिया प्रायलेट लिम्टेट, कंपनीचे तिवंधक आणि पाग हरतांतरण प्रतिनिधी (RTA) विधाजिदयी वांच्यान्वहन प्राप्त इंडियालेट्या लाग्यार्थी अनेसच्या सभासदांचे रिजस्टल यावांच्या देसत आहेत आणि ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/RTA/ डियाजिटरी पाटिसिस्टल (DP) नोंचरणोक्त आहेत. त्यावाचरोवर सूचनेस्वय प्रतिलंड काणित व्यवस्थान सूचनेस्वय प्रतिलंड काणित व्यवस्थान सूचनेस्वय प्रतिलंड काणित व्यवस्थान प्रतिलंड प्रतिलंड काणित व्यवस्थान प्रतिलंड प्रतिलंड काणित व्यवस्थान काणित व्यवस्थान व्यवस्थान विवास व

पोस्टल मतपत्रिका सुन्ता (सून्ता) कंपनीचे संकेतस्थळ www.voltas.com आणि स्टॉक एक्स्चेजचे संकेतस्थळ म्हणचेन BSE लिपिटेड (BSE) आणि नेपाल स्टॉक एक्सचेन ऑफ ईडिया लिपिटेड (NSE) येथ www.bscindia.com आणि www.nscindia.com येथे अनुक्रते उसल्ब्य आहे आणि हेन नेपाल सिक्युपेटिज डियॉजिटरी लिपिटेडचे (NSDL) संकेतस्थळ www.evoting.nsdt.com वर उपलब्ध आहे.

कंपनीने त्यांच्या सभासदांना रिमोट ई-मतदान सुविधा पुरविण्यासाठी NSDL च्या सेवेची नियुक्ती केली आहे आणि फक्त रिमोट ई-मतदान प्रणालीदारे सभासदांनी त्यांचा होकार किंवा नकार कळवायचा आहे.

ı				
		गुरुवार, २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. (भाप्रवे)		
ı	ਬਿਸ਼ੀਕ ਵੰ-ਸਰਵਾਰ ਕਰਕਾਰਮੀਜ਼ੇ ਗਿਆਓ	पाकलार ३३ मे ३०३६ मोजी सार्यकाळी ६ ०० ला. (भागले)		

त्यानंतर NSDL हारे रिमोट ई-मतदान मॉड्यूल खंडित करण्यात येईल आणि नमूद हिनांक आणि वेळेनंतर सभासदोना इलेक्ट्रॉनिकलो मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. सभासदांचे मतदानांचे हक्क कट-ऑफ दिनांकारोजी कंपनींच्या पेडअप इतिबंदी भागांबंद्धतम्भायील त्यांच्या भागांच्या प्रमाणात राहतील. सभासदाने एक्ता दरावाबर सतदान केल्यानंतर त्याल मे चार्णागढ वस्त्रदात येणार नाही. फक्त अस्त समासद, त्यांची नाई कमाण्यास प्रमालक्षण संक्रित्सण संगील्यूक आहेत किंवा कट ऑफ दिनांकारोजी लाभार्थी ओनसंच्या यादीत आहेत त्यांनाच रिमोट ई-मतदानाहारे त्यांचे मतदान करता येईल.

हीं सुचना इलेक्टॉनिकली सभासदांना प्राप्त होण्याची सुविधा देण्यासाठी कंपनीचे एमसीए परिपत्रकांच्या अटीमधील ई-मेल हो सूचना इंक्स्ट्रोनिक्स्ट्री सभासतीना प्राप्त होण्याची सुविधा वंप्यासाठों कंपनीचे प्रम्मीए प्रीप्तकांच्या अद्योगांचे 8-मेरल प्रत्याच्या नांचिक्तस्त्री स्थानी हुए स्थान हुए स्थान हुए स्थान प्रत्यों के स्थान हुए स्थान स्थान हुए स्थान स्थान हुए स्थान हुए स्थान स्थान हुए स्थान हुए स्थान स्थान स्थान स्थान हुए स्थान स्थान स्थान स्थान हुए स्थान स्थान स्थान स्थान स्थान हुए स्थान प्रक्रियेचे पालन करून त्यांचे मतदानाचे हक्क वापरू शकतील

नियक्ष आणि पारदर्शक वातावरणामध्ये रिमोट ई-मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी छानमीकार म्हणून कंपनीच्या संचाठक मंडळाने औ, भामकर जगाज्याद (समासदल इ.: FCS 8663, CP No.9625) यांनी नियुक्ती केळी आहे त्यांच्या अनुपन्धियांनी में, गए, ज्यांदिया औं कसोसीसप्ट्रमचे श्री. भारत उपाध्याय (समासदल इ.: FCS 5436, CP No.4457) कंपनी सेक्रेटपीज यांची नियुक्ती केळी आहे.

केलेल्या मतदानाच्या छाननीच्या पूर्ततेनंतर, छाननीकार त्यांचा अहवाल कंपनीच्या अध्यक्षांकडे किंवा त्यांच्याद्वारे कोणत्याही 

काही शंका असल्यास, तम्ही भागधारकांसाठीचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) पाह शकता आणि भागधारकांसाठीचे रुत्त तका जारूप्तम, पुत्र नामायस्त्रावाच्या स्वारास पेशांच्या स्वर (८२०) यह तसी जागा माय्यस्य ई-मदिवानं युन्त मंनुबारु www.voting.nsdl.com येथील बार क्षात्रकी हा व्यक्ति स्वारात उसलाओं होतिना इतिल आहे तही ४८८६ ९००० किंवा श्री. अमित विशास, उपाध्यक्ष एम्स्सवीय्त यांना किंवा श्रीमती पल्लवी गर्छों, सोनिजर मैनेजर -पंत्री evoting@nsdl.com यांना वितोतीं स्थेन करवाली किंता NSDL, 730, ३ रा मजला, नमन सेम्बर्स, जी एजेंट ने. सी २३ ब्रोझ कुलों कॉम्प्टेनस, ब्रोझ पूर्व, मुंबई - ४०००५१ येथे संपर्क साधावा.

मुंबई, २२ एप्रिल २०२५ नोंदणीकृत कार्यालयः

व्होल्टाज हाउस 'ए' डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड. चिंचपोकळी. मंबई - ४०० ०३३

दुरध्वनी क्र. : +९१ २२ ६६६५ ६६६६ संकेतस्थळ : www.voltas.com ई-मेल : shareservices@voltas.com CIN: L29308MH1954PLC009371

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सभासदत्व क्र.: FCS 5833

व्होल्टाज लिमिटेड